

31st January, 2022

BSE LISTING

NEAPS

The Secretary BSE Limited , Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.	The Manager, Listing Department National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051
---	--

Dear Sir(s),


Sub : **Newspaper Advertisement on Notice of transfer of equity shares & unpaid dividend of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority**

Please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to Notice of transfer of equity shares and unpaid dividend of the Company to Investor Education and Protection Fund Authority published in Financial Express & Loksatta Newspapers.

This is for your information and record

Thanking you,

Yours faithfully,
SKF India Limited



Ranjan Kumar
Company Secretary

SKF India Limited

Registered office: Chinchwad, Pune 411 033, Maharashtra, India
Tel: +91 20 6611 2500, Fax: 020 6611 2396, Web: www.skf.com/in
CIN: L29130MH1961PLC011980

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the below mentioned share certificates of ZENSAR TECHNOLOGIES LTD, having their Registered Office at: Zensar Knowledge Park, Kharadi PLOT NO 4 MIDC Pune- 411 004 are lost/misplaced and the Company is in the process of issuing duplicate share certificates in lieu thereof on request made by the Registered shareholder and on execution of documents required for issue of duplicate share certificates. Folio No. S09105 Name of registered shareholder Sanjay Shashikant Raison Share certificate nos. 2867 Distinctive nos. 1631246 To 1632245 No of shares 1000 Any person who has a valid claim on the said shares may lodge such claim with the Company at their Corporate Office within 15 days hereof failing which the Company will issue duplicate share certificates and no claim will lie thereafter.
Place: Pune Name of the shareholder(s)
Date : 29/01/2022 Sanjay Shashikant Raison

FORM NO. 16
[See Regulation 34(3)]

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE
UNIT No. 307 to 310, 3rd floor, Kakade Biz Icon Building, Shivajinagar, Pune-411005
RC/260/2016 20.01.2022
WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY UNDER RULE 48 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS & FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.
PUNJAB NATIONAL BANK (ERSTWHILE UNITED BANK OF INDIA) VS SHRI KALPESH FULCHAND GANDHI & OTHERS

To, (CD-1) Sh Kalpesh Fulchand Gandhi Flat No. 602, B-Wing, DSK Vishwa, Saptisur Building, Dhyari, Pune Also at- Flat No. 16 and Part No. 19, 3rd floor, Laxmi-BalajiDarshan Building, Survey No. 70, Hissa No. 1-B, Village- Ghorpadi, Pune (CD-2) Sh Faizen Abdul Sultan Sayyed Shop No. 4, Shiv Plaza, Kondhwa-Khurd, Pune-411048 WHEREAS (C.D) Sh Kalpesh Fulchand Gandhi & Others have failed to pay the sum of Rs. 38,94,440/- (Rupees Thirty Eight Lakhs Ninety four thousand four hundred forty Only) i.e the applicant certificate holder bank is entitled to recover a sum of Rs. 24,51,967/- (Rupees Twenty four lakhs Fifty one thousand Nine hundred sixty seven only) together with interest @ 11% pa from the date of filing of OA i.e. 30.12.2010 till realization and costs of Rs 52,510/- (Rupees Fifty two thousand five hundred ten Only) payable by you in respect of Certificate No. RC/260/2016 drawn up by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal Pune. Whereas (C.D) Sh Kalpesh Fulchand Gandhi & Others were ordered by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal, Pune who had issued the Recovery Certificate dated 03.08.2016 in OA/79/2012 to pay to the Certificate holder Bank/F .I Rs. 38,94,440/- (Rupees Thirty Eight Lakhs Ninety four thousand four hundred forty Only) i.e the applicant certificate holder bank is entitled to recover a sum of Rs. 24,51,967/- (Rupees Twenty four lakhs Fifty one thousand Nine hundred sixty seven only) together with interest @ 11% pa from the date of filing of OA i.e. 30.12.2010 till realization with costs of Rs52,510/- (Rupees Fifty two thousand five hundred ten Only) and whereas the said amount has not been paid. 2. It is ordered that you the Certificate Debtor as set forth are hereby prohibited and restrained until further order of the undersigned from transferring or charging the under mentioned property, in any way, and that all persons be, and that they are hereby prohibited from taking any benefit under such transfer or charge. 3. You are required to appear before the Recovery Officer, Debts Recovery Tribunal Pune on 29.03.2022 at 10.30 A.M. to take notice of the date to be fixed for Panchanama & Valuation - settling terms of proclamation of sale.

Description of Property

PROPERTY TYPE	Details of Property
Immovable Property	Flat No. 16 and part of 19, on 3rd floor, admeasuring about (Flat No. 16-461 sq ft. + part of 19-301 sqft built up) i.e. both the flats jointly admeasuring about 762 sq ft. i.e. 70.81 sqmtrs bearing Survey No. 70A, Hissa No. 1-B in the building known as Laxmi-BalajiDarshan Constructions at Village Ghorpadi, Distt Pune-411001 and within the limits of Pune Municipal Corporation, Pune bearing Registration no. 8355/2008 at Sub Registrar Office of Haveli No. 12, Kondhwa-Budruk, Distt Pune

Given under my hand and seal of the Tribunal, on this date 20.01.2022. -SD- (S J SATBHAI) Recovery Officer-II Debts Recovery Tribunal Pune

NOTICE

Sub : Transfer of Equity shares & Unpaid Dividend of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 [Rules] notified by the Ministry of Corporate Affairs and subsequent amendment thereof. The said Rules inter-alia, contain provisions for transfer of all shares and transfer of unpaid or unclaimed dividend to IEPF in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more.

The Company has sent individual notices to concerned shareholders, whose shares and dividend are liable to be transferred to IEPF Authority to their latest available addresses. The Company has displayed full details of the such shareholders, dividend and shares on its website at skf.com/in. Shareholders are requested to verify the details of the shares liable to be transferred as aforesaid.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before April 30, 2022, the Company shall with a view to complying with the requirements of the Rules, will proceed to transfer the equity shares and unpaid dividend to the IEPF Authority.

The shareholders holding shares in demat mode, Delivery Instruction Slip signed by the Company on behalf of the shareholder will be issued to the concerned Depository Participant. The Depository will thereupon effect the transfer of the shares in favour of IEPF in its records, as required under the Rules.

In respect of shares in physical mode that are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate shares certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for this purpose. Upon such issue, the original share certificate(s) will stand automatically cancelled and hence cannot be traded.

The shares and unclaimed dividends transferred to IEPF Authority including all benefits accruing on shares if any, can be claimed back by the shareholders from IEPF Authority after following the due process prescribed under the Rules. No claim shall lie against the Company.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Share Transfer Agent, M/s TSR Darashaw Consultants Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 Ph. No.:022 6656 8484, Fax No.:022 6656 8494 E-mail: csg-unit@tclindia.co.in, Website: www.tclindia.co.in

Pune 29th January 2022

SKF India Limited
Regd. Office :
Chinchwad, Pune 411 033, Maharashtra, India
CN No. L29130MH1961PLC011980.
Tel : +91 20 66112500
E-mail : investors@skf.com
website : skf.com/in

For SKF India Limited
Ranjan Kumar
Company Secretary



Bank of Maharashtra Swargate Branch: 1027, Kondan, Shukrawar Peth, Tilak Road, Pune - 411030 Telephone : 020-24482844 e-mail : brmgr100@mahabank.co.in

POSSESSION NOTICE (Appendix IV under the Act - Rule - 8(1))

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act - 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a Demand Notice dated 03/05/2019 calling upon the Borrower Mr. Suhas Vijaykumar Katare and Mrs. Varsha Suhas Katare to repay the amount mentioned in the Notice being Rs. 18,43,686.63 (Rupees Eighteen Lakh Forty Three Thousand Six Hundred Eighty-Six and Sixty-Three Paise Only) minus recovery if any, plus interest @ 8.70% p.a. with monthly rate w.e.f. 01/05/2019, apart from penal interest, cost and expenses within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower Mr. Suhas Vijaykumar Katare and Mrs. Varsha Suhas Katare having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the Public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below pursuant to the Order No. Secu/SR/377/2020 dated 30/03/2021 Passed by Honorable District Magistrate, Pune in terms of powers under section 14 of said Act, on this 25th January, 2022.

The Borrowers in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra, Swargate Branch for an amount of Rs. 18,43,686.63 and subsequent interest, costs and other expenses till date of payment of the entire dues.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

Description Of Immovable Property:
Flat No. 402, Wing - B, Admeasuring Area about 512.58 Sq. Ft. Carpet (alongwith Terrace Balcony) i.e. 666 Sq. Ft. Built-up Salable i.e. 61.89 Sq. Mtrs., situated on Fourth Floor, scheme known as "Sai Chintan", S. No. 171, Hissa No. 3C, (Old S. No. 143A), Harpale Vasti, Village Fursungi, Pune.
Date : 25/01/2022 Authorized Officer & Chief Manager
Place : Fursungi, Pune. Bank of Maharashtra, Swargate Branch

Union Bank of India Masulkar Colony Pimpri, S.No 144, 149/1, Prem Park, Pune-411018 Ph. 020 2743 2746 Email: cb1216@unionbankofindia.com [Rule 8(1)] **POSSESSION NOTICE** (For immovable property)

Whereas Mr. Vikas Balkrishna Shinde, the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Pune Masulkar Colony Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices on the dates mentioned below calling upon the following Borrowers / Guarantors to repay the amounts mentioned in the said notices together with interest thereon, within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic / Physical Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the dates mentioned below.

Sr. No.	Name of Borrower / Guarantor	Outstanding Amount in Rs.	Date of Demand Notice	Date of Possession
1	Mr. Santosh Sidram Birajdar	Rs. 2,83,844.62 (Rupees Two Lakh Eighty Three Thousand Eight Hundred Forty Four and Paise Sixty Two only) and interest thereon	25/10/2021	28/01/2022

Description of Secured Assets: All that part of the property in respect of property bearing Flat No. 406, area admeasuring 36.92 sq. m. on the Third floor in the Building No. A-11 (P+7) in the housing project known as "Gharkul Yojana" for economically weaker section constructed on Sector No. 17 and 19, of the PCNTDA at village Chikhali, Taluka Haveli, Dist. Pune. Bounded: On the East by: Gate No. 1079 & PCNTDA, On the West by: Gate No. 1249, 150 Park Area, On the South by: Spine Road 75 mtrs., On the North by: Gate No. 1250, 1252, 1138.

2	Mr. Raju Eknath Pawale and Mrs. Pooja Raju Pawale	Rs. 2,46,282.68 (Rupees Two Lakh Fourty Six Thousand Two Hundred Eighty Two and Paise Sixty Eight only) and interest thereon	25/10/2021	28/01/2022
---	---	--	------------	------------

Description of Secured Assets: All that piece and parcel of Gharkul Yojana implemented by Pimpri Chinchwad Municipal Corporation known as JNNURM Nagar, for economic weaker section, situated at village Chikhali, Sector No. 17 and 19 ADM. 25300 Sq.mt. at Pimpri, Pune within the limits of the PCMC. EWS Housing Complex, Spine Road, Sector No. 17-19, PCNTDA, Chikhali, Pune 411044, Flat No. 203, Bldg. No. B-30. Bounded: On the East by: Building No. B-29, On the West by: Building No. B-33, On the South by: 12 MTR Wide Road, On the North by Building No. B-31

3	Ms. Priya Raju Bhosale	Rs. 2,67,872.70 (Rupees Two Lakh Sixty-Seven Thousand Eight Hundred Seventy Two and Paise Seventy only) and interest thereon	25/10/2021	28/01/2022
---	------------------------	--	------------	------------

Description of Secured Assets: All that part of the property in respect of property bearing Flat No. 204, area admeasuring 36.92 sq. m. on the second floor in the Building No. F-06 (P+7) in the housing project known as "Gharkul Yojana" for economically weaker section constructed on Sector No. 17 and 19, of the PCNTDA at village Chikhali, Taluka Haveli, Dist. Pune. Bounded: On the East by: Building No-F-7, On the West by: Building No. F-3, On the South by: Building No. F-5, On the North by: Compound Wall

4	Mr. Mane Tanaji Gulabarav	Rs. 2,67,578.20/- (Rupees Two Lakh Sixty-Seven Thousand Five Hundred Seventy Eight and Paise Twenty only) and interest thereon	25/10/2021	28/01/2022
---	---------------------------	--	------------	------------

Description of Secured Assets: All that part of the property in respect of property bearing Flat No. 105, area admeasuring 36.92 sq. m. on the first floor in the Building No. B-30 (P+7) in the housing project known as "Gharkul Yojana" for economically weaker section constructed on Sector No. 17 and 19, of the PCNTDA at village Chikhali, Taluka Haveli, Dist. Pune. Bounded: On the North by: Building No B-31, On the South by: 12 Meter Road, On the East by: Building No-B-29, On the West by: Building No-B-33

5	Mr. Hamid Babul Sayyad and Mrs. Shainaz Hamid Sayyad	Rs. 2,22,706.70 (Rupees Two Lakh Twenty Two Thousand Seven Hundred Six and Paise Seventy only) and interest thereon	25/10/2021	28/01/2022
---	--	---	------------	------------

Description of Secured Assets: All that piece and parcel of Gharkul Yojana implemented by Pimpri Chinchwad Municipal Corporation known as JNNURM Nagar, for economic weaker section, situated at village Chikhali, sector no 17 and 19 ADM. 25300 Sq.mt. at Pimpri, Pune within the limits of the PCMC. EWS Housing Complex, Spine Road, Sector No. 17-19, PCNTDA, Chikhali, Pune 411044 Maharashtra FLAT NO 406, Building No. A4. Bounded: On the East by: 12 Meter Wide Road, On the West by: Building No. A-3, On the South by: Building No. A-5, On the North by: Building No. A-1

The Borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, that as per Section 13(8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 3(5) of Security Interest (Enforcement) (Amendment) Rules, 2002, he can tender the amount of dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by the secured creditor at any time before the date of publication of the notice for public auction or by inviting quotations or tender from public or by private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets. It is also to be noted that if the amount of dues together with the costs, charges and expenses incurred by the secured creditor is not tendered before the date of publication of notice for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets by public auction or by inviting quotation or tender from public or private treaty as stated above, the Borrower shall not be further entitled to redeem the secured asset(s).

Date : 28/01/2022 Authorized Officer,
Place : Pune Pimpri Union Bank of India

Canara Bank Asset Recovery Management Branch 1259, Renuka Complex, 2nd Floor, J M Road, Deccan Gymkhana, Pune- 411004 Email: cb5208@canarabank.com Phone : +91 20 25532165 / 25511027

Sale Notice

E-Auction Sale Notice for Sale of Immovable/movable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described Immovable/Movable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorised Officer of ARM Branch, Pune of the Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis on 05/03/2022, for recovery of Rs. 1,42,03,602.30 (Rupees One Crore Forty Two Lakhs Three Thousand Six Hundred Two and Paise Thirty Only) as on 28.01.2022 plus further interest and charges due to the ARM Branch, Pune of Canara Bank from M/s Samarth Laboratories (Borrower) Regd. Office near Vitthal Mandir, Surve Wada, Daund, Tal Daund, Dist Pune and Chemical plant at M.I.D.C Kurkumbh, Tal Daund, Dist Pune through its partners Shri. Pratap Gulabrao Pagle, Shri. Kishor Dattatraya Surve & Shri. Mangesh Arun Salunke of M/s Samarth Laboratories.

Details of full description of the immovable/movable properties, Reserve Price, EMD and last date to deposit EMD are as follows: (All amounts in actual Rupees)

Sl. No.	Location & Details of the Property	Reserve Price	EMD & last date to deposit EMD	Encumbrance
1.	Factory building situated at plot no E-5/2, Kurkumbh Industrial Area, Off Pune- Solapur Road, MIDC Kurkumbh, Near Glenmark Pharmaceuticals Ltd, at Kurkumbh, Tal Daund, Pune -413802. Bounded by :North: Plot No. E-5/1, South: 30 mtr. Wide MIDC road, East: Plot No. E-5, West: Plot No. E-5/3	Rs. 69,28,000.00	Rs. 6,92,800.00 04/03/2022 by 5.00 p.m	Not known
2.	Plant and machineries at factory building situated at plot no E-5/2, Kurkumbh Industrial Area, Off Pune- Solapur Road, MIDC Kurkumbh, Near Glenmark Pharmaceuticals Ltd, at Kurkumbh, Tal Daund, Pune - 413802	Rs. 22,74,000.00	Rs. 2,27,400.00 04/03/2022 by 5.00 p.m	Not known

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Chief Manager, Canara Bank, ARM branch, 1259, Deccan Gymkhana, Renuka Complex, 2nd floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004. Phone No. 02025511027 & 25532165 during office hours on any working day.

Date: 29/01/2022 Authorized Officer, Canara Bank

Canara Bank Asset Recovery Management Branch 1259, Deccan Gymkhana, Renuka Complex, 2nd Floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004. Phone No. 02025511027 & 25532165, Email : cb5208@canarabank.com

Sale Notice


E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8/ (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of ARM Branch, PUNE of the Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis for recovery of below mentioned amount plus further interest and charges due to the ARM branch, Pune of Canara Bank from Borrower Details of full description of the immovable/movable properties, Reserve Price, EMD and last date to deposit EMD are as follows: (All amounts in actual Rupees)

Sl. No	Name of the Borrowers & Guarantors	Outstanding Amt. & Type of Possession	Location & Details of the Properties	Date of E-Auction	Reserve Price	EMD & last date to deposit EMD	Known Encumbrance
1.	M/s. Siddharth Infra Tech Pvt. Ltd. (Borrower), Mr. Sunil M Kotecha (Mortgagor & Guarantor), Mrs. Madhuri Sunil Kotecha (Mortgagor & Guarantor) and Mr. Manak Chand Kapurchand Kotecha (Mortgagor & Guarantor) of loan in the name of M/s. Siddharth Infra Tech Pvt. Ltd.	Rs. 32,12,16,154.80 (Rs. Thirty Two Crores Twelve Lakhs Sixteen Thousand One Hundred Fifty Four and Paise Eighty only) as on 31/12/2021 plus further interest and charges thereon Type of Possession : Symbolic Possession	Res. Flat bearing Sr. no 571+572/A plot no A, Wing C, Second Floor flat No 05, Kumar park view society, at Bibewadi Pune admeasuring 53.88 sq. mtrs in the name of Madhuri Kotecha	05/03/2022	Rs. 38,63,000/-	Rs. 3,86,300/- 04/03/2022 till 05.00 PM	Not Known to Bank
2.	M/s Mitsom Enterprises Pvt Ltd (Borrower) having registered office at Flat No. 1, Vishnuprasad Building, 783/B, Opposite Kamala Nehru Park, Erandwane, Pune - 411004 through its Directors: Mrs. Monali Amit Thepade, Mr. Govindal Ramnivas Chandak and guarantors : Mrs. Monali Amit Thepade, Mr. Govindal Ramnivas Chandak and Mr. Amit Ashok Thepade and corporate Guarantor: M/s Galaxy Construction & Contractors Private Limited of M/s. Mitsom Enterprises Pvt Ltd.	Rs. 45,71,24,560.81 (as on 31/12/2021) plus further interest and charges Type of Possession : Symbolic Possession	Land & Building No. B, (Ground+3 floors) at CTS No. 768/B, Near Sharmili Chowk, Kuntthekar Road, Sadashiv Path, Laxmi Road, Pune admeasuring 465 Sq. Mts.(5005.26 Sq.ft.) & Built up area 7666 sq. ft. in the name of M/s Galaxy Construction & Contractors Pvt.Ltd., Bounded as: East: Road, West: Property of Vilas Surana, North : Building A, South: Property of Shripad Shrivallabh Co-Operative Housing Society. All that piece & parcel property of residential flat premises, converter into office premises, Flat No.1, adm. About 83.28 sq.mtr (896 sq.ft), on the still floor(P+1), with attached terrace adm. 11.53 sq.mt, in the building named "Vishnuprasad Apartment Condominium", CTS No. 783 B, Final plot 192, Near Kamala Nehru Park, off Bhandarkar Institute road, within PMC limits, Shivajinagar (Bhamburda), Tal-Haveli, Dist: Pune in the name of Mr. Amit Ashok Thepade. Bounded as-On East - Remaining portion of the final plot 192, On West - 10' Pune Municipal Corp. Lane, On North - Final plot no 193, On South - 30' wide Pune Municipal Corp. Road		Rs. 7,77,00,000	Rs. 77,70,000.00 04/03/2022 till 05.00 PM	Property in possession of tenants
					Rs. 1,15,20,000/-	Rs. 11,52,000/- 04/03/2022 till 05.00 PM	Not Known to Bank

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Chief Manager, ARM Branch, 1259, Deccan Gymkhana, Renuka Complex, 2nd Floor, Jangli Maharaj Road, Pune - 411004. Phone No. 02025511027 & 25532165
Date: 29/01/2022 Place: Pune Authorized Officer, Canara Bank

लोकप्रभा ऑनलाइन वाचण्यासाठी विलक करा...
epaper.lokprabha.com



कहरटोरी

यंदा थंडीच्या मसामावर पावसाचे अतिक्रमण सुरुच आहे. जानेवारी हा पावसाचा सलग २५वा महिना!
- पावलस मुगुटमल



■ धूळवाढाचा मागोवा... ■ सजीव माती ■ 'ऋती' सातत्य!
विजया जांगळे डॉ. सयाजी मेहेरे अन्वय सावंत

कोविडकाळात प्रकाशित झालेल्या मात्र चर्चाच न झालेल्या पुस्तकांविषयी... नवेकोरे मासिक सदर 'गाजा-वजा पुस्तके'



■ आजगांवकरांचा दासूनाका...
पंकज मोसले

लोकप्रभा

facebook.com/Lokprabha twitter.com/Lokprabha lokprabha.com

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८

जाहीर नोटीस (१)

सर्व संबंधितांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये नमूद मिळकतीमधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेतील आरक्षणाने/स्थाने बाधीत क्षेत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका सदर मिळकतीच्या हितसंबंधीतांकडून हस्तांतरणीय विकास हक्काच्या (टि.डी.आर) बदल्यात ताब्यात घेत आहे. सदरील मिळकत निबंध व निजोखीम असल्याचा भरवसा सदर मिळकतीच्या हितसंबंधीतांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस दिला आहे.

खालील परिशिष्टात नमूद मिळकतीवर खालीलप्रमाणे जमीन मालकांशिवाय अन्य कोणाचाही अन्न, वस्त्र, गहाण, दान, वस्त्रोप, खेरी, पोटागी, लीज लीन, चार्ज, इजमेंट अथवा कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध असल्यास संबंधितांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत मा.उपसंचालक, नगररचना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे ४११०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन दिवशी व वेळेत येऊन मूळ कागदपत्रांसह आपली हक्क लेखी स्वरूपात द्यावी. सदर मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हक्कत न आल्यास खालील परिशिष्टात नमूद मिळकतीवर कोणाचाही, कसलाही हक्क वा हितसंबंध नाही असे समजून किंवा असल्यास संबंधितांनी तो जाणूनवुजून सोडून दिला आहे असे समजून पिंपरी चिंचवड महानगरपालिका जमिन ताब्यात घेईल व सदर जमिनीचा मोबदला टि.डी.आर.च्या स्वरूपात खालील जमीनमालकास अदा केला जाईल. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

- परिशिष्ट १ -

मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोत तुकडी हवेली, येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे पिंपळे सौदागर येथील स.नं. १४९/८ पै., सि.स.नं.१५२९ पै.मधील श्री. मल्हारी बहिरू कुटे यांच्या तर्फे कुलमुखयारपत्र धारक लोटस अर्बन स्पेस प्रा.लि. तर्फे संचालक श्री. अमित धनराज छाजेड यांच्या मिळकतीमधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीचे मंजूर विकास योजनेतील ३०.०० मी.एच.सी.एम.टी.आर. या प्रयोजनाचे बाधित ११३०.०० चौ.मी., जमीन त्यास चतुःसोमा खालील प्रमाणे-

पूर्वेस- लागू रस्ता
पश्चिमेस- स.नं. १४९ पैकीची मिळकत
दक्षिणेस- स.नं. १५०, सि.स.नं.१५२९ पैकीची मिळकत
उत्तरेस- स.नं. १४९ पैकीची, सि.स.नं. १५२९ पैकीची मिळकत

- परिशिष्ट २ -

मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोत तुकडी - मुळशी, येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे वाकड येथील स.नं. १५४/४ पैकी मधील १) श्री. भानुदास मारुती रनवडे २) श्री. संतोष मारुती रनवडे यांचे तर्फे मे. कॅलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे भागीदार श्री. निलेश तानाजी कलाटे यांचे मिळकतीमधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीचे मंजूर विकास योजनेतील २४.०० मी. व ३०.०० मी. रुंद रस्ता व गोलाई या प्रस्तावाने बाधित क्षेत्र ११७७.७५ चौ.मी जमीन त्यास चतुःसोमा खालील प्रमाणे-

पूर्वेस- लागू रस्ता
पश्चिमेस- स.नं. १५४ पैकीची मिळकत
दक्षिणेस- लागू पाणटण आणि स.नं. १५४/४ पैकीची उर्वरित मिळकत
उत्तरेस- स.नं. १५४ पैकीची मिळकत

- परिशिष्ट ३ -

मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोत तुकडी - मुळशी, येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे वाकड येथील स.नं. १५४/४ पैकी मधील श्री. आनंद लक्ष्मण रनवडे यांचे तर्फे मे. कॅलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे भागीदार श्री. निलेश तानाजी कलाटे यांचे मिळकतीमधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीचे मंजूर विकास योजनेतील २४.०० मी. व ३०.०० मी. रुंद रस्ता व गोलाई या प्रस्तावाने बाधित क्षेत्र १२०० चौ.मी जमीन त्यास चतुःसोमा खालील प्रमाणे-

पूर्वेस- लागू रस्ता
पश्चिमेस- स.नं. १५४ पै. ची मिळकत
दक्षिणेस- स.नं. १५४ पै. ची मिळकत
उत्तरेस- स.नं. १५४ पै. ची मिळकत

(टिप:- उक्त बाधीत क्षेत्र दर्शविणारे नकाशे नागरिकांचे अवलोकनार्थ नगररचना व विकास विभागात उपलब्ध आहेत.)

जाहीर नोटीस (२)

सर्व संबंधितांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली मिळकत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत असून सदर मिळकतीचे मालक यांच्याकडून अतिरिक्त एफ.एस.आय. उर्वरित भूखंडावर अनुज्ञेय करण्याचे बदल्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेत आहे. सदरील मिळकत निबंध व निजोखीम असल्याचा भरवसा जमीन मालकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस दिला आहे.

सदर मिळकतीवर खाली नमूद जमीन मालकांशिवाय अन्य कोणाचाही अन्न, वस्त्र, गहाण, दान, वस्त्रोप, खेरी, पोटागी, लीज लीन, चार्ज, इजमेंट अथवा कोणत्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध असल्यास संबंधितांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत मा. उपसंचालक, नगररचना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे - ४११०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत येऊन मूळ कागदपत्रांसह आपली हक्क लेखी स्वरूपात द्यावी. सदर मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हक्कत न आल्यास सदर मिळकतीवर कोणाचाही, कसलाही हक्क वा हितसंबंध नाही असे समजून किंवा असल्यास संबंधितांनी तो जाणूनवुजून सोडून दिला आहे असे समजून पिंपरी चिंचवड महानगरपालिका जमीन ताब्यात घेईल व सदर जमिनीचा मोबदला अतिरिक्त एफ.एस.आय. उर्वरित भूखंडावर वापरण्याच्या स्वरूपात जमीन मालकास अदा केला जाईल. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

- परिशिष्ट १ -

मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोत तुकडी - हवेली, येथील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मौजे र्हाटणी येथील स.नं. ३८।३।४ पैकी, सि.स.नं. १६३२ पैकी मधील मे. साई वैष्णवी असोसिएट्स तर्फे भागीदार श्री. पवन रघुमल वाघवानो व श्री. खुबचंद मोहनदास मंगतानी यांचे मिळकतीमधील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे तथापि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नियोजन निंत्रणखालील आलेल्या क्षेत्राचा मंजूर विकास योजनेतील १८.०० मी. रस्ता या प्रयोजनाने बाधित क्षेत्र एकूण १०८.७५ चौ.मी. जमीन त्यास चतुःसोमा खालील प्रमाणे -

पूर्वेस- लागू स.नं. ३८ पैकी, सि.स.नं. १६३५ पैकीची मिळकत
पश्चिमेस- लागू स.नं. ३८ पैकी, सि.स.नं. १६३२ पैकीची उर्वरित मिळकत
दक्षिणेस- लागू स.नं. ३८ पैकी, सि.स.नं. १६३२ पैकीची उर्वरित मिळकत
उत्तरेस- लागू रस्ता

(टिप:- उक्त बाधीत क्षेत्र दर्शविणारे नकाशे नागरिकांचे अवलोकनार्थ नगररचना व विकास विभागात उपलब्ध आहेत.)

(प्रशांत शिंपी)

जाहिरात क्र. १३८३ दि. २४/०१/२०२२ सहायक संचालक, नगररचना पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे ४११०१८

सदरची जाहीर नोटीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या

www.pcmcdindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

epaper.loksatta.com

केनरा बँक Canara Bank
॥ FIDUCIARY SYNDICATE ॥
घनकवडी शाखा :
ऑफर बँकर, पुणे सातारा रोड,
भारती हासिटेल्स बाजूला, पुणे-४११०४३.
ताबा नोटीस
(स्थायर मालमत्तेकरिता)

जसे की, **कॅनरा बँक, घनकवडी शाखेचे** अधिकृत अधिकारी, यांनी सिक्कुरिटीयझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट अॅक्ट, २००२ (२००२ चा अॅक्ट ५४) चा सेक्शन १३(१) व सिक्कुरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चा रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून **श्री. दीपक देवराज मेरा आणि सी. दिशा दीपक मेरा** यांना दि. २३/०९/२०२१ रोजी **मागणी नोटीस** बजावली होती की त्यांनी सदर मागणी नोटीसीत नमूद केलेली रकम रु. १८,५५,५६४.८० (रुपये अठरा लाख पंचावन्न हजार पाचशे चौसठ आणि पैसे ऐंशी फक्त) दि. २२/०९/२०२१ रोजी अशी रकम शाखा या नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार ही रकम परत करण्यास अयशशी ठरले असल्याने विशेषकरून कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी त्यांना / तिला सदर कायद्याच्या सेक्शन १३ (४) सिक्कुरिटी इंटरस्ट एन्फोर्समेंट रूल्स २००२ चा रूल ८ अंतर्गत अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. २५/०९/२०२२ रोजी **प्रतिकात्मक/ प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे.

सुरक्षित आरिस्त सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सब सेक्शन (८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुदीकडे वेधून घेतले जात आहे.

विशेष करून कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **कॅनरा बँक, घनकवडी शाखा** यांना योग्य रकम रु. १८,५५,५६४.८० (रुपये अठरा लाख पंचावन्न हजार पाचशे चौसठ आणि पैसे ऐंशी फक्त) दि. २२/०९/२०२१ रोजी **न्यायरील भविष्यातील व्याज** यांच्या अधीन राहील.

गहाण मालमत्तेचा तपशील

फ्लॅट नं. २४ चा सर्वसामाईक भाग, ४था मजला, रेश्मा अपार्टमेंट, बी ब्लॉक, स. नं. २०/२/१, हिस्सा नं. ४, उपनिबंधक हवेली, आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत, **चतुःसोमा : पूर्वेस :** जिना, **दक्षिणेस :** ३० फूट रस्ता आणि सेक्टर ए, **पश्चिमेस :** डबट आणि फ्लॅट नं. १९, **उत्तरेस :** पॅसेज आणि फ्लॅट नं. २५

दिनांक : २५/०९/२०२२ स्थळ : पुणे (मजकूरत संधिधत्ता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.) अधिकृत अधिकारी, कॅनरा बँक

सूचना

विषय: कंपनीच्या समभागांचे आणि प्रदान न झालेल्या लाभांशाचे गुंतवणूक प्रशिक्षण आणि संरक्षण प्राधिकरण (आयएपीएफ) कडे हस्तांतरण.

कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या द्वारे अधिसूचित इनव्हेस्टर एज्युकेशन अॅण्ड प्रोटेक्शन फंड अॅंशोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि रिफंड) नियमावली, २०१६ [नियम] सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा, २०१३ च्या लागू असणाऱ्या तरतुदींच्या अनुषंगाने सदर सूचना प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर नियमावली सोबत सर्व समभागांचे हस्तांतरण आणि प्रदान न झालेल्या किंवा दावा न करण्यात आलेल्या लाभांशाचे ज्याचे प्रदान करण्यात आलेले नाही किंवा समभागधारकाद्वारे सलग सात वर्षांसाठी दावा करण्यात आलेला नाही त्याचे 'आयईपीएफ'कडे हस्तांतरण करण्यासाठी असलेल्या तरतुदी नुसार हस्तांतरण करण्यात येईल.

कंपनीने संबंधित समभाग धारकांना ज्यांचे समभाग आणि लाभांश 'आयईपीएफ'कडे हस्तांतरित होणार आहेत त्यांना त्यांच्या शेवटच्या ज्ञात असलेल्या पत्त्यावर ह्यासंदर्भात सूचना पाठविली आहे. कंपनीने असे समभागधारक, लाभांश आणि समभाग ह्यांचा पूर्ण तपशील त्यांच्या skindia.com/in ह्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे. उपरोक्त नमूद करण्यात आल्याप्रमाणे ज्यांचे समभाग हस्तांतरित होणार आहेत त्यांनी कृपया समभागांचा तपशील पडताळून घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

कंपनीकडे संबंधित समभाग धारकांकडून एप्रिल ३०, २०२२ रोजीपर्यंत किंवा त्यापूर्वी कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने समभाग आणि प्रदान न झालेल्या लाभांशाचे हस्तांतरण 'आयईपीएफ'कडे करण्यात येईल.

डिमेंट स्वरूपामध्ये समभागांची धारणा करणारे समभागधारक, अशा समभागधारकांच्या वतीने कंपनीच्या द्वारे दिलेल्या सूचना स्वीप वर सही करण्यात येईल आणि संबंधित डिपॉझिटरीकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर डिपॉझिटरी नियमांच्या अंतर्गत आवश्यक असल्यानुसार आयईपीएफ च्या नावे समभाग हस्तांतरित झाल्याची नोंद त्यांच्याकडे करतील.

आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्यास पात्र असलेले प्रत्यक्ष स्वरूपात समभागांची धारणा केलेली आहे त्यांनी कृपया नोंद घ्यावी की सदर कारणासाठी त्यांनी धारण केलेल्या मूळ भाग प्रमाणपत्रांच्या ऐवजी त्यांना कंपनीच्या द्वारे प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे जारी करण्यात येतील. ते जारी करण्यात आल्या नंतर मूळ प्रमाणपत्रे रद्द होतील आणि कोणत्याही व्यवहारासाठी त्यांचा वापर होऊ शकणार नाही.

समभागावर जर असल्यास सर्व लाभांच्या सह 'आयईपीएफ'कडे हस्तांतरित करण्यात आलेले समभाग आणि प्रदान न करण्यात आलेला लाभांश ह्यांचा समभाग धारकांकडून नियमांच्या अंतर्गत विहित करण्यात आलेल्या प्रक्रियेची पूर्तता करून 'आयईपीएफ' कडून परत दावा करता येऊ शकतो. कंपनीकडे त्यांचा कोणताही दावा राहणार नाही.

जर समभागधारकांना ह्यासंदर्भात कोणताही समस्या असल्यास त्यांना कंपनीच्या शेअर ट्रान्सफर एजेंट मे. टीएसआर दारशो लिमिटेड, ६-१०, हाजी मुसा पत्रावाला इंडस्ट्रीयल इस्टेट, २०, अ.ई. मोझेस रोड, महालाक्ष्मी, मुंबई-४०००११, दूर: +९१-२२-६६६६४४४, ई-मेल: csg-unit@tsrdarshan.com वर संपर्क करता येईल.

पुणे, २९ जानेवारी, २०२२

एसकेएफ इंडिया लिमिटेड

नोंद कार्यालय: **चिंचवड, पुणे-४११०३३, महाराष्ट्र, भारत**

सीआयएन : एल२९१३०एमएच१९६१पीएलसी११९८०

दूरध्वनी : +९१ ०२०६६११२५००

ई-मेल : investors@skf.com

संकेतस्थळ : skfindia.com/in

एसकेएफ इंडिया लिमिटेड करिता

रंजन कुमार

कंपनी सचिव

SKF

कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे
श्री छत्रपती शिवाजी मार्केटप्लेस, मुल्टेकडी, पुणे - ३९

जाहीर सूचना

श्री छत्रपती शिवाजी मार्केटप्लेस मुल्टेकडी पुणे येथील येथील मूळ भूस्वर विभागातील मूळधन क्रमांक ६७९ अंदाजे क्षेत्रफळ ८३.२८ चौ. मी. (८९६ चौ. फू) स्टीलट मजला, (पी+९) जोडून असलेल्या टरेसचे क्षेत्रफळ १९.५३ चौ. मी. विष्णूप्रसाद अपार्टमेंट कॅंडोमिनियम बिल्डिंग, सीटीएस नं. ७८३ बी, फायनल प्लॉट नं. १९२, कमला नेहरू पार्कजवळ, ऑफ भांडारकर इन्स्टिट्यूट रोड, पीएमसीच्या हद्दीत, शिवाजीनगर (भायभंडी), ता. हवेली, जि. पुणे, श्री अमित अशोक धेपडे यांच्या नावावर, **चतुःसोमा : पूर्वेस :** फायनल प्लॉट नं. १९२ चा उर्वरित भाग, **पश्चिमेस :** १० फूट पुणे महानगरपालिका लेन, **उत्तरेस :** फायनल प्लॉट नं. १९३, **दक्षिणेस :** ३० फूट रस्त्याचे मालमत्तेकरिता या कार्यालयाकडे अर्ज आलेला आहे.

तरी, या वारसनांदेवाबाबत कोणाची काही तक्रार/हक्कत असल्यास, ही जाहीर सूचना प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसांत कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात कळवावे. त्यानंतर कोणतीही तक्रार/हक्कत विचारत घेतली जाणार नाही.

प्रशासक
कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे

FORM NO. 16
(See Regulation 34(3))

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE
UNIT No. 307 To 310, 3rd floor, Kakade Biz Icon Building, Shivajinagar, Pune-411005

RC/260/2016 20.01.2022
WARRANT OF ATTACHMENT OF MOVABLE PROPERTY UNDER RULE 48 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS & FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993.

PUNJAB NATIONAL BANK (ERSTWHILE UNITED BANK OF INDIA) VS SHRI KALPESH FULCHAND GANDHI & OTHERS

To,
(CD-1) Sh Kalpesh Fulchand Gandhi
Flat No. 802, B-Wing, DSK Vishwa, Sapsur Building, Dhyari, Pune
Also at:-
Flat No. 16 & Part No. 19, 3rd floor, Laxmi-BalajiDarshan Building, Survey No. 70, Hissa No. 1-B, Village- Ghorpada, Pune
(CD-2) Sh Faizan Abdul Sultan Sayyed
Shop No. 4, Shiv Plaza, Kondhwa-Khurd, Pune-411048
WHEREAS (C.D) Sh Kalpesh Fulchand Gandhi & Others have failed to pay the sum of Rs. 38,94,440/- (Rupees Thirty Eight Lakhs Ninety four thousand four hundred forty Only) i.e the applicant certificate holder bank is entitled to recover a sum of Rs. 24,51,967/- (Rupees Twenty four lakhs Fifty one thousand Nine hundred sixty seven only) together with interest @ 11% pa from the date of filing of O.A i.e. 30.12.2010 till realization and costs of Rs 52,510/- (Rupees Fifty two thousand five hundred ten Only) payable by you in respect of Certificate No. RC/260/2016 drawn up by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal Pune.

Whereas (C.D) Sh Kalpesh Fulchand Gandhi & Others was ordered by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal, Pune who had issued the Recovery Certificate dated 03.08.2016 in OA/79/2012 to pay to the Certificate holder Bank/F I Rs. 38,94,440/- (Rupees Thirty Eight Lakhs Ninety four thousand four hundred forty Only) i.e the applicant certificate holder bank is entitled to recover a sum of Rs. 24,51,967/- (Rupees Twenty four lakhs Fifty one thousand Nine hundred sixty seven only) together with interest @ 11% pa from the date of filing of O.A i.e. 30.12.2010 till realization with costs of Rs52,510/- (Rupees Fifty two thousand five hundred ten Only) and whereas the said amount has not been paid.

2. It is ordered that you the Certificate Debtor as set forth are hereby prohibited and restrained until further order of the undersigned from transferring or charging the under mentioned property, in any way, and that all persons be, and that they are hereby prohibited from taking any benefit under such transfer or charge.

3. You are required to appear before the Recovery Officer, Debts Recovery Tribunal Pune on 29.03.2022 at 10:30 A.M. to take notice of the date to be fixed for Panchnama & Valuation - settling terms of proclamation of sale.

Description of Property

PROPERTY TYPE	PROPERTY DETAILS
Immovable Property	Flat No. 16 and part of 19, on 3rd floor, admeasuring about (Flat No. 16-46) sq. ft. + part of 19-201 sqft built up) i.e. both the flats, jointly admeasuring about 70.81 sq. ft. i.e. 70.81 sqmtrs bearing Survey No. 70A, Hissa No. 1-B in the building known as Laxmi-Balajidarshan Constructions at Village Ghorpada, Distt Pune-411001 and within the limits of Pune Municipal Corporation, Pune bearing Registration no. 8355/2008 at Sub Registrar Office of Haveli No. 12, Kondhwa-Budruk, Distt Pune

Given under my hand and seal of the Tribunal, on this date 20.01.2022. **-SD-**
(S J SATBHA)
Recovery Officer-II
Debts Recovery Tribunal Pune

केनरा बँक Canara Bank
॥ FIDUCIARY SYNDICATE ॥
घनकवडी शाखा :
ऑफर बँकर, पुणे सातारा रोड,
भारती हासिटेल्स बाजूला, पुणे-४११०४३.

असेट रिकन्स्ट्रक्शन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट अॅक्ट २००२ आणि त्यासह वाचण्याच्या सिक्कुरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२
रेणुका कॉम्प्लेक्स, २रा मजला, जंगली महाराज रोड, पुणे-४११००४,
फोन : ०२०-२५५११०२७ व २५५३२९६५, Email : cb5208@canarabank.com

विक्री सूचना

सिक्कुरिटीयझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंटरस्ट अॅक्ट २००२ आणि त्यासह वाचण्याच्या सिक्कुरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२

मधील रूल ८ (६) च्या अटीनुसार स्थायर मिळकतीच्या विक्रीकरिता ई-ऑक्शन विक्री सूचना

या विक्रीची सर्वसाधारण जनतेस आणि कर्जदार व जामीनदार यांना विशेषकरून सूचना देण्यात येते की पुढे नमूद केलेल्या स्थायर मालमत्ता ज्या सुरक्षित धनको यांच्याकडे गहाण/बोज्याअंतर्गत असून कॅनरा बँक एआरएम शाखा, पुणे यांचे अधिकृत अधिकारी यांनी या मालमत्ता ताबा घेतला आहे, या संदर्भात कर्जदार यांच्याकडून कॅनरा बँक एआरएम शाखा, पुणे यांना योग्य असलेली रकम अधिक त्यावरील व्याज आणि आकार वसूल करण्याकरिता सदर मालमत्तांची विक्री झटके आहे, जेणे आहेइ आणि न्जसे आहे, जे आहेइ या तत्वावर करण्यात येणार आहे. स्थायर मालमत्ता, राखीव किंमत, ब्याज आणि बयाणा भरण्याची अंतिम तारीख यांचे पूर्ण तपशील खालीलप्रमाणे

(सर्व रकम प्रत्यक्ष रुपयत)

अ. क्र.	कर्जदार व जामीनदारांचे नाव	योग्य रकम व ताब्याचा प्रकार	मालमत्तेचा तपशील आणि स्थळ	ई-ऑक्शनची तारीख	राखीव किंमत	बयाणा रकम आणि बयाणा भरण्याची अंतिम तारीख	माहित असलेला बोजा
१	मे. सिध्दाथ इन्फ्रा टेक प्रा. लि. (कर्जदार), श्री. सुनिल एम. कोटेवा (गहाणदार आणि जामीनदार), सी. माधुरी सुनिल कोटेवा (गहाणदार आणि जामीनदार) आणि श्री. मानकंद कर्णधर कोटेवा (गहाणदार आणि जामीनदार) मे. सिध्दाथ इन्फ्रा टेक प्रा. लि. यांच्या नावे असलेले कर्ज	रु. ३२,९२,९६,९५४.८० (रु. बत्तीस कोटी बारा लाख सोळा हजार एकशे चोपन्न आणि पैसे ऐंशी फक्त) (दि. ३१/१२/२०२१ रोजी) अधिक त्यावरील व्याज आणि आकार	रहिवासी फ्लॅट स. नं. ५७९+५७२/ए, प्लॉट नं. ए, विंग सी, २रा मजला, फ्लॅट नं. ०५, कुमार पार्क, सोसायटी, बिबदेवाडी, पुणे, क्षेत्रफळ ५३.८८ चौ. मी., माधुरी कोटेवा यांच्या नावावर.	०५/०३/२०२२	रु. ३८,६३,०००/- (रु. अडतीस लाख त्रेसष्ट हजार फक्त)	रु. ३८,६३,०००/- (रु. तीस लाख शहाऐंशी हजार तीसशे फक्त) दि. ०४/०३/२०२२ रोजी साय. ५.००	बँकेला माहित नाही.
२	मे. व्हेल्टॅस एंटरप्रायजेस प्रा. लि., (कर्जदार) नोंदणीकृत कार्यालय फ्लॅट नं. १, विष्णूप्रसाद बिल्डिंग, ७८३/बी, कमला नेहरू पार्क समोर, एरंडवणे, पुणे-४११००४ संचालक -सी. मोनाली अमित धेपडे, श्री. गोविंदलाल रामनिवास चांडक आणि जामीनदार सी. मोनाली अमित धेपडे, श्री. गोविंदलाल रामनिवास चांडक, श्री. अमित अशोक धेपडे आणि कॉर्पोरेट जामीनदार मे. गॅलॅक्सी कन्स्ट्रक्शन अॅण्ड कॉन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मे. व्हेल्टॅस एंटरप्रायजेस प्रा. लि. यांचे	रु. ४५,७९,२४,५६०.६० (रु. चर्चेचाळीस कोटी एकाहत्तर लाख चोवीस हजार पाचशे साठ आणि पैसे एकवयाऐंशी फक्त) (दि. ३१/१२/२०२१ रोजी) अधिक त्यावरील व्याज आणि आकार	जमीन आणि बिल्डिंग नं. बी. (तळ + ३ मजले) सीटीएस नं. ७८६/सी, शर्मिणी चौकाजवळ, कुमठ				